



PRECISION WIRES INDIA LIMITED

REGD. OFFICE: SAIMAN HOUSE, J. A. RAUL STREET,
OFF SAYANI ROAD, PRABHADEVI, MUMBAI - 400 025, INDIA.
TEL: +91-22-24376281 FAX: +91-22-24370687
E-MAIL : mumbai@pwil.net
WEB: www.precisionwires.com
CIN: L31300MH1989PLC054356
WORKS: PLOT NO. 125/2, AMLI HANUMAN (66 KVA) ROAD,
SILVASSA - 396 230, U.T OF D.N.H., INDIA.
TEL: +91-260-2642614 FAX: +91-260-264235

Date: 07.02.2025

BSE Limited (BSE) Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 Company Code: 523539	The Manager, Listing Department National Stock Exchange of India Limited (NSE) 'Exchange Plaza', C-1, Block G, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. Symbol: PRECWIRE
--	--

Dear Sir/Madam,

This is to inform that the Company has published a notice in Newspaper connection with transfer of Shares along with Unclaimed Dividend pertaining to Final Dividend for FY 2016-17 to Investor Education and Protection fund (IEPF), under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. Please find enclosed soft copies of newspaper Publication, published in below mentioned newspapers on 06th February, 2025:

1. Free Press Journal (English)
2. Navshakti (Marathi)

This is for your kind information and records.

Kindly acknowledge and oblige.

Thanking you.

Sincerely,

For Precision Wires India Limited

Deepika Pandey
Company Secretary and Compliance Officer

HO Recovery Office : 3rd Floor, Madhukar Bhavan, Road No. 16, Wagle Industrial Estate, Thane (West) 400 604. Tel.: 022 - 6997 8582.



Notice Issued in compliance of Rule 3(1) of SARFAESI Act Demand Notice under section 13(2) is published as under :-

WHEREAS, TJSB Sahakari Bank Limited through its Authorized Officer having its Recovery Department at 3rd Floor, Madhukar Bhavan, Road No. 16, Wagle Industrial Estate, Thane (West) - 400604 issued notice to the following Borrowers/Co-Borrowers/Guarantors/Mortgagors mentioned in Column No. 1 below have defaulted in the repayment of principal and payment of interest of credit facility obtained by them from the bank and said facilities have turned to be Non-Performing Assets (NPA). The notice was issued to them under section 13(2) of Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 on their last known addresses however the same have returned un-served and as such they are hereby informed by way of Public Notice about the same.

Names of the Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s)	13(2) Demand Notice Date/NPA Date/O/s.Amt.	Property Address of Secured Assets/ Assets to be enforced
1. Mr. Bagul Sachin Prakash ...Borrower & Mortgagor 2. Mr. Bagul Sunil Prakash ...Co-Borrower & Mortgagor 3. Mr. Shimpi Naresh Siraj ...Guarantor 4. Mrs. Koli Nisha Vidhyadhar ...Guarantor	Notice Date: 09.01.2025 NPA Date: 03.12.2024 O/s Amt.: Rs. 3,38,923.35 (Rupees Three Lakhs Thirty Eight Thousand Nine Hundred Twenty Three and Thirty Five Paise only) as on 31.12.2024 with further interest and charges thereon from 01.01.2025.	All that piece and parcel of immovable property i.e. Flat No. B-101 (Heena), On first floor and flat adm. 550 sq. ft. (51.12 Sq.mtr.) Built up, Property No. 404/6, before society registered building known as URMIRAJ APARTMENT, after society it is known as AMBA MATA CO-PO. HSG. SOC. LTD. (A society duly registered under the M. C. S. Act 1960 Under No. Registration No. TNA/ABN/HSG/(TC)/21479/2009-2010 dt. 27-01-2010 & the building constructed on land bearing Survey No. 49, Hissa No.13 situated at village Kulgaon, Tal. Ambarnath, Dist. Thane within the Limits of Kulgaon Badapur Municipal Council, Taluka & Sub Registration Dist. Ulhasnagar, Dist & Registration District Thane. Owned by Mr. Bagul Sachin Prakash & Mr. Bagul Sunil Prakash.

Now the steps are being taken for substituted service of notice by the Authorized Officer of TJSB Sahakari Bank Limited. The above borrower and/or their guarantors (where ever applicable) are advised to make the payments of outstanding amount within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days of the date of this notice as per the provision of Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Please be informed that the said notice is also under section 13(13) of SARFAESI Act, 2002 informing the Borrowers/Co-Borrowers/Guarantors/Mortgagors that the said mortgaged property should not be sold/leased/transferred without prior consent/NOC of secured Bank. Sd/- (Authorized Officer) Under SARFAESI Act, 2002 For & on behalf of TJSB Sahakari Bank Ltd. Date : 06.02.2025 Place : Thane. Registered Office: TJSB House, Plot No. B5, Road No. 2, Wagle Industrial Estate, Thane (West) - 400 604. Tel.:022-69368500

OFFICE OF THE MEDININAGAR MUNICIPAL CORPORATION
e-mail :- municipalcouncil.medininagar@gmail.com

Very Short Tender Notice (3rd Call)
Tender notice No:-UDHD/MMC/30/2024-25 DATED: 05/02/2025

1. Tender Value	: INR 3,50,15,700.00/-
2. Date of downloading of bid document	: From 06/02/2025 10:00 Hrs. to 14/02/2025 up to 14:00 Hrs. through website https://jharkhandtenders.gov.in
3. Place & Date of Pre-bid meeting	: Date: 08/02/2025, Time 15:00 Hrs. Medininagar Municipal Corporation, Court Compound, Medininagar Dist- Palamu, Jharkhand, Pin code- 822101
4. Date and time for submission of queries through e-mail	: From 08/02/2025, 10:00 Hrs. to 14:00 Hrs. After last date of queries submission, no queries shall be entertained. Only queries submitted to advertised email id i.e. municipalcouncil.medininagar@gmail.com will be considered and entertained.
5. Last date and time for uploading of bids	: Date: 14/02/2025 up to 14:00 Hrs Through website https://jharkhandtenders.gov.in
6. Time and date of opening technical bids	: Date: 15/02/2025 up to 14:00 hours
7. Time and date of opening of financial bids	: To be communicated later
8. Place of opening of bid	: Through website https://jharkhandtenders.gov.in
9. Period of bids validity	: 180 days
10. Tender inviting Authority	: Municipal Commissioner, MMC, Medininagar
11. For participating in e-tendering process, the contractor shall have to get themselves registered to get user ID, Password and Digital signature. This will enable them to access the website https://jharkhandtenders.gov.in and download / participate in e-tender. All tender queries related to this tender shall be communicated at Medininagar	
12. Bid processing fees / EMD to be paid through online mode i.e. through the payment gateway of https://jharkhandtenders.gov.in (ii) Bids along with necessary online payments must be submitted in the NIT. The department does not take any responsibility for the delay / Non availability of internet connection, Network Traffic / Holidays or any other reasons. Tender Fees Amount : INR - 10,000/- EMD Amount - INR - 350,200/-	
13. The tender documents can be obtained through website https://jharkhandtenders.gov.in	
14. Deleted	
15. In lieu of Bid Security, the Bidder shall furnish 'Bid Securing Declaration Form' along with the technical proposal as per the format described in the bidding document.	
16. All the information / corrigendum / addendum related to the project shall be published on the website https://jharkhandtenders.gov.in. The authority shall have the right to reject the bid partially or fully without assigning any reason whatsoever.	
17. For any information department help line No. 9386849354/7860001444 may be used	
18. Deleted	
19. Opening and visibility of the uploaded documents at website https://jharkhandtenders.gov.in shall be the responsibility of the bidder. Bidder should ensure that the uploaded documents are opening and visible. This can be done by downloading the documents and checking the same before final submission of bid at e-procurement website.	
20. Further details of works can be obtained from the office of Municipal Commissioner, MMC, Palamu. For clarification, regarding the e-tendering process, please contact e-procurement Helpdesk, 9386849354/7860001444	

Note :- Only Online tender is Permissible. Sd/- Municipal Commissioner -Cum- Administrator Medininagar Municipal Corporation PR 345817 District(24-25)#D

GOVERNMENT OF MAHARASHTRA URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai-400032.
Dated :- 5th September, 2024.

NOTICE
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 No. TPS-1224/127/CR-31/24/UD-12,

Whereas, the Revised Development Plan of the city of Thane (hereinafter referred to as "the said Development Plan") has been sanctioned partly by the Government in the Urban Development Department, under Section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") vide Notification No. TPS-1297/1319/CR-148/97/UD-12, dated the 4th October, 1999 (hereinafter referred to as "the said Notification") and has come into force with effect from 22nd November, 1999 and the Excluded Part of the said Development Plan has been sanctioned by the Government in Urban Development Department under Section 31(1) of the said Act, vide Notification No. TPS-1201/274/CR-28/2009/UD-12, dated the 3rd April, 2003 and has come into force with effect from 14th May, 2003;

And whereas, in Sector-4 of the said Development Plan, an area admeasuring about 406.77 sq.mt. out of land bearing S. No. 107(pt.) of village Kolshet is affected by the reservation of Site No.I-Park (hereinafter referred to as "the said land");

And whereas, on the request of Metropolitan Commissioner, Mumbai Metropolitan Region Development Authority, Commissioner, Thane Municipal Corporation vide letter dated 27/12/2023 has requested Government to designate the said land for the purpose of Metro Station;

And whereas, after making necessary enquiries the Government is of the opinion that the said land should be deleted from the Site No. 1-Park reservation and shall be designated for the the "Metro Station" and for this purpose, recourse should be taken to the provisions contained in section 37(1AA) of the said Act (hereinafter referred to as "the Proposed Modification");

Now therefore, in accordance with the provisions contained in subsection (1AA)(a) of section 37 of the said Act, the Government hereby publishes this notice for inviting suggestions and / or objections in respect of the Proposed Modification described in the Schedule below, from the general public within 30 (thirty) days from the date of publication of the notice in Maharashtra Government Gazette. The suggestions and / or objections shall be addressed to the Joint Director of Town Planning, Konkarn Division, Konkarn Bhavan, Navi Mumbai who is hereby appointed as the Officer on behalf of Government under section 162 of the said Act, for hearing the suggestions and / or objections which may be received from the general public within the aforesaid stipulated period and also the say of the Thane Municipal Corporation and submit his report to the Government. The suggestions and /or objections received within the aforesaid stipulated period shall only be considered by the Government.

SCHEDULE

"As shown on the part plan of the Development Plan of Thane, an area admeasuring 406.77 of village Kolshet is proposed to be deleted from the reservation of "Site No. 1-Park" and land so deleted is proposed to be designated for "Metro Station."

02. A copy of the proposed modification shall be kept open for inspection by the general public in the offices of the following officers for the period of one month:

- The Metropolitan Commissioner, Mumbai Metropolitan Regional Development Authority, Bandra-Kurla Complex, Mumbai.
- The Commissioner, Thane Municipal Corporation, Thane.
- The Joint Director of Town Planning, Konkarn Division, Konkarn Bhavan, Navi Mumbai.
- The Asst. Director of Town Planning, Thane branch, Thane.

03. This notice is also available on the Government website www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra. Sd/- Sandeep Joshi DG/PR 20224-25/6154 Section Officer, Government of Maharashtra.

Whereas, the undersigned being the authorized officer of the Vasai Vikas Sahakari Bank Ltd. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act, 2002 (54 of 2002)] and in exercise of powers conferred under section 13 (12) read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 01/08/2024 calling upon the borrowers Mrs. Rajani Manoj Pagdhare and Mrs. Pooja Manoj Pagdhare to repay the amount mentioned in the notice being Rs. 27,01,525/- (Rupees Twenty Seven Lakh One Thousand Five Hundred and Twenty Five Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 4th February 2025.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Vasai Vikas Sahakari Bank Ltd. for an amount Rs. 29,03,299/- (Rupees Twenty Nine Lakh Three Thousand Two Hundred and Ninety Nine Only) and interest thereon.

The borrower's & mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immoveable Property

Flat No.401 area admeasuring about 576.00 Sq. Ft. (Built Up Area) situated on the 4th floor in the building known as Anant B, in the sociey known as Evergreen CHSL, lying being and situated at Bhakti complex compound, 120, Link road , Kanderpada, Dahisar west owned by Mrs. Pooja Manoj Pagdhare.

Sd/- Authorised officer Vasai Vikas Sahakari Bank Ltd. Date: 06/02/2025 Place: Vasai

MAHATRANSCO NOTICE INVITING TENDER CPD/134 -2024-25

Tenders are invited through e-Tendering in SRM Two Bid system from the registered vendors for Supply of following:

Tender No. & Description of Material	Estimated Amount (in Rs. Lakhs)	Due Date & Time (Hrs.) Submission & Opening of Tender
	Tender Fee (in Rs.)	
SP/T-0616/0225 [RFX No.7000035134] [3 rd Call] SITC of capacitor banks of voltage ratings of 11 kV, 22kV & 33 kV---270 MVAR at 16 Nos. of EHV Substations in Phase-VI [6.8] under Pune Zone [Baramati + Solapur div.] zone in MSETCL.	1447.50 25000.00	18.02.2025 17:00 18.02.2025 17:15
SP/T-0617/0225 [RFX No.7000035136] [3 rd Call] SITC of capacitor banks of voltage ratings of 11kV & 33 kV---255 MVAR at 16 Nos. of EHV Substations in Phase-V [6.9] under Solapur Div. Pune zone in MSETCL.	1659.56 25000.00	20.02.2025 17:00 20.02.2025 17:15

Contact Person: Office of the Executive Engineer (P&C) Tel.No.022-69852720/222-69852712 Cell No.09619469933 Email: cecpa@mahatransco.in, secpa@mahatransco.in, eegrp6@mahatransco.in, eeepc@mahatransco.in, dyeegrp6@mahatransco.in. For further details visit our website http://www.srmetender.mahatransco.in Any further amendments will be published on the MSETCL website www.mahatransco.in. So bidders are requested to check the website. Sd/- Executive Engineer (P&C)

BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION

e-Tender Notice

Tender Document No	2025_MCGM_1145780
Name of Organisation	Brihanmumbai Municipal Corporation
Subject	Providing and Fixing of Butterfly Valve at Banganga Tank at Banganga Lake, Malbar Hill, in beat no. 219 in 'D' ward
Cost of E-Tender (Estimated Cost)	Rs. 58,14,467.52/-
Tender Fee	Rs. 13,200+ 18% GST
Bid Security Deposit/ EMD	Rs 58,150/-
Date of issue and sale of tender	From 06.02.2025 12:00 Mrs
Last date & time for sale of tender	Up to 13.02.2025 12:00 Mrs
Submission of Packet A, B & Packet C (Online)	Up to 13.02.2025 16:00 Mrs
Portal	mahatenders.gov.in
Opening of Packet, A	After 14.02.2025 12:00 Mrs
Opening of Packet B	After 14.02.2025 12:10 Hrs
Opening of Packet C	After 17.02.2025 12:10 Hrs
Address for communication	Office of the:- Asst. Commissioner 'D' Ward Jobanputra Compound. Nana Chowk. Mumbai- 400 007
Venue for opening of bid	Online in 'D' ward office

This tender document is not transferable. The BMC reserves the rights to accept any of the application or reject any or all the application received for above subject without assigning any reason thereof. Sd/- Assistant Commissioner D Ward PRO/2447/ADV/2024-25 Fever? Act now see your doctor for correct & complete treatment

Vasai Vikas Sahakari Bank Ltd. (Scheduled Bank)
Opp. Chimajiappa Ground, Near S.T Stand, Vasai (W), Palghar - 401 201
Tel No: 8591987974 email address : sandeep.jadhav@vasaivikasbank.co.in

POSSESSION NOTICE [Refer Rule 8 (1)]

Whereas The undersigned being the authorized officer of the Vasai Vikas Sahakari Bank Ltd. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act, 2002 (54 of 2002)] and in exercise of powers conferred under section 13 (12) read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 01/08/2024 calling upon the borrowers Mrs. Rajani Manoj Pagdhare and Mrs. Pooja Manoj Pagdhare to repay the amount mentioned in the notice being Rs. 27,01,525/- (Rupees Twenty Seven Lakh One Thousand Five Hundred and Twenty Five Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 4th February 2025.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Vasai Vikas Sahakari Bank Ltd. for an amount Rs. 29,03,299/- (Rupees Twenty Nine Lakh Three Thousand Two Hundred and Ninety Nine Only) and interest thereon.

The borrower's & mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immoveable Property

Flat No.401 area admeasuring about 576.00 Sq. Ft. (Built Up Area) situated on the 4th floor in the building known as Anant B, in the sociey known as Evergreen CHSL, lying being and situated at Bhakti complex compound, 120, Link road , Kanderpada, Dahisar west owned by Mrs. Pooja Manoj Pagdhare.

Sd/- Authorised officer Vasai Vikas Sahakari Bank Ltd. Date: 06/02/2025 Place: Vasai

ICICI Bank PUBLIC NOTICE-TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to rule 8(6)]
[Notice for sale of immovable assets]

E-Auction Sale Notice for the sale of immovable asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

This notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold on 'As is what is', 'As is what is' and 'Whatever there is' as per the brief particulars given hereunder;

Sr. No.	Name of Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of E-Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
1.	Mr. Monu Raisaheb Singh (Borrower) Mrs. Khushbu Singh (Co-Borrower) (Lan No. LBTNE00005368087)	Flat No G-1, Ground Floor, B Wing, Bldg No. 03, Sector No. 8, Building Known as D'K City, Construction on Land Bearing Survey No. 74/1, 74/2, 75, 76 & 85, Lying Being and Situated At Village Boisar, Boisar East, Tal & Dist- Palghar, Palghar-401501 Admeasuring an Area Admeasuring about 380 Sq Ft Builtup Area (including Balcony)	Rs. 14,99,626/- As on 31, 2025	Rs. 13,50,000/- To 13,50,000/-	February 27, 2025 From 11:00 AM To 02:00 PM	March 13, 2025 From 11:00 AM onward

The online auction will be conducted on the website (URL Link-https://disposalhub.com), of our auction agency M/s NexGen Solutions Private Limited The Mortgagors/ Notices are given a last chance to pay the total dues with further interest by March 12, 2025 before 05:00 PM else the secured asset(s) will be sold as per schedule.

The prospective bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai-400 093 on or before March 12, 2025 before 04:00 PM. Thereafter, they have to submit their offer through the website mentioned above on or before March 12, 2025 before 05:00 PM along with the scanned image of the Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. In case the prospective bidder(s) is/ are unable to submit his/ her/ their offer through the website, then the signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai-400 093 on or before March 12, 2025 before 05:00 PM. Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/ Scheduled Bank in favour of 'ICICI Bank Limited' payable at Mumbai.

For any further clarifications in terms of inspection, Terms and Conditions of the E-Auction or submission of tenders, contact ICICI Bank Employee Phone No. 9833699013/ 8104548031/9004392416. Please note that the Marketing agencies, 1.M/s NexGen Solutions Private Limited, 2. Augeo Assets Management Private Limited 3. Matex Net Pvt. Ltd. 4. Finvin Estate Deal Technologies Pvt Ltd 5. Girmarsoft Pvt Ltd 6. Hecta Pro Tech Pvt Ltd 7. Arca Emart Pvt Ltd 8. Novel Asset Service Pvt Ltd 9. Nobroker Technologies Solutions Pvt Ltd have also been engaged for facilitating the sale of this property.

The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed Terms and Conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s Date: February 06, 2025 Place: Mumbai Sd/- Authorized Officer ICICI Bank Limited

PRECISION WIRES INDIA LIMITED

CIN: L31300MH1989PLC054356, PAN: AAACP7555L
Regd. Office: Saiman House, J.A. Road Street, Off Sayani Road, Prabhadevi, Mumbai - 400 025.
TEL: +91-22-24376281, FAX: +91-22-24370687
E-MAIL: mumbai@pwiil.net, www.precisionwires.com

NOTICE FOR TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND (IEPF)

This is further to our individual communication to the concerned shareholders at their latest available addresses sent on 03rd April, 2024, Pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013, read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, and other applicable rules, notifications and circulars, if any, requiring every Company to transfer the unclaimed dividend for seven years and shares in respect of which dividend remains unclaimed for a period of seven consecutive years, to Investor Education and Protection Fund (IEPF).

In compliance with the IEPF rules, the Company will proceed to transfer the equity shares to the IEPF Account/ IEPF demat account unless a valid claim is received by the Company/Registrar and Share Transfer Agents i.e. Link Intime India Private Limited by 28th February, 2025 in respect of Final Dividend for the FY 2016-17. Thereafter no Claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and Shares transferred to IEPF demat Account pursuant to the IEPF Rules.

The unclaimed dividend and the shares being transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can subsequently be claimed from IEPF Authority by the Shareholders.

The Shareholders may please note that both unclaimed unpaid dividend equity shares transferred to the IEPF Account Demat Account including dated benefits accruing on such equity shares, if any, can be claimed from the IEPF Authority. Shareholders need to send required documents to the Company or the RTA for verification and issue of Entitlement Letters. Thereafter, they need to make an online application in the prescribed Form IEPF-5 (available on the website www.iepf.gov.in and https://www.precisionwires.com) along with the requisite documents and send a duly signed physical copy of the same to the Company for filing e-verification report with the IEPF Authority.

The Shareholder may please contact the Company or its Registrar and Transfer Agents /M/s Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083, Tel: 022 49186270, Fax: 022 49186060, Email: iepf.shares@linkintime.co.in / investorcompliances@pwiil.net or Website: www.linkintime.co.in on or before 28th February, 2025, to claim the said shares.

It may be noted that the shares transferred to the Fund, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed from the IEPF Authority by following the procedure prescribed under the said Rules.

For Precision Wires India Limited Sd/- Deepika Pandey Company Secretary & Compliance Officer Place: Mumbai Date: 05.02.2025

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 1)
2nd Floor, Colaba, Telephone Bhavan, Colaba Market, Mumbai-400005
(5th Floor, Scindia House, Ballard, Mumbai-400001)

Case No.: OA/62/2020
Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993. Exh. No.17

IDFC FIRST BANK LTD VS S K WHEELS PVT LTD

To, (1) S K WHEELS PVT LTD Plot No D 405 TTC Industrial Area, Navi Mumbai, Maharashtra (2) ANIL KUMAR Building No 27, Flat No 1201, Seawoods Estate, NRI Complex, Nerul, Navi Mumbai 400706, Building No 27, Flat No 1201, Seawoods Estate, NRI Complex, Nerul, Navi Mumbai 400706, Navi Mumbai, Maharashtra-400706 (3) AKSHIT KUMAR Building No 27, Flat No 1201, Seawoods Estate, NRI Complex, Nerul, Navi Mumbai 400706, Building No 27, Flat No 1201, Seawoods Estate, NRI Complex, Nerul, Navi Mumbai 400706, Navi Mumbai, Maharashtra-400706 (4) SANJEEV KUMAR 25/1201, NRI Complex, Seawood Estate Ltd Sector 54-56, Nerul, Navi Mumbai 400706, 25/1201, NRI Complex, Seawood Estate Ltd Sector 54-56, Nerul, Navi Mumbai 400706, Navi Mumbai-Maharashtra-400706

SUMMONS

WHEREAS, OA/62/2020 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 26/11/2024. WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 122695657/- (application along with copies of documents etc. annexed). In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under-

- to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted;
- to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application;
- you are restrained from dealing with or disposing of secured assets or other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties;
- you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;
- you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 12/03/2025 at 10:30AM failing which the application shall be heard and decided in your absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this date: 27/11/2024. Signature of the Officer Authorised to issue summons. Sd/- REGISTRAR MUMBAI D.R.T. No. 1

BOMBAY MERCANTILE CO-OPERATIVE BANK LIMITED (Scheduled Bank)
Shop No. 17, Ground Floor, M. G. Road, Pune-411001
Phone : 020 26130773 / 26111980, Fax : 020 26139128
Email : pune@bmcbank.co.in
Visit us at : www.bmcbankltd.com

SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 (RULE 8(i))
POSSESSION NOTICE (For Immoveable Property)

Whereas, The undersigned being the authorized officer of the Bombay Mercantile Co-operative Bank Ltd. Pune Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 15.01.2022 calling upon the borrower M/s Kandy Dresses proprietorship concern of Late Azim Ashikali Shivani, (Legal heir Mrs. Dilshad Ashikali Shivani) (Borrower/Guarantors/Mortgagors) to repay the amount mentioned in the notice being Rs. 22,07,838.95 (Rupees Twenty Two Lakh Seven Thousand Eight Hundred Thirty Eight and Paise Ninety Five only) with further interest, incidental expenses and cost thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, guarantors & mortgagors and the public in general that the undersigned has taken Physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Act on this day of 31.01.2025.

The Borrower, in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bombay Mercantile Co-operative Bank Ltd. for an amount of Rs. 22,07,838.95 (Rupees Twenty Two Lakh Seven Thousand Eight Hundred Thirty Eight and Paise Ninety Five only) with further interest thereon.

The borrower attention is invited to provision of Sub Section (8)(i) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem, the secured assets.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the Property known as;

- "Yashoda Park, Building No. A, FLAT NO. 12, Second Floor, Gat No. 63, Canal Road" adm. 66.82 sq.mtrs., Carpet area 719.25 Sq.ft.
- "Yashoda Park, Building No. A, FLAT NO. 13, Second Floor, Gat No. 63, Canal Road" adm. 32.07 sq.mtrs., Carpet area 345.21 Sq.ft.
- "Yashoda Park, Building No. A, FLAT NO. 14, Second Floor, Gat No. 63, Canal Road" adm. 34.22 sq.mtrs., Carpet area 368.30 Sq.ft.
- "Yashoda Park, Building No. A, FLAT NO. 27, Third Floor, Gat No. 63, Canal Road" adm. 34.22 sq.mtrs., Carpet area 368.30 Sq.ft.
- "Yashoda Park, Building No. A, FLAT NO. 28, Third Floor, Gat No. 63, Canal Road" adm. 32.07 sq.mtrs., Carpet area 345.21 Sq.ft.

at Village Jalochi, Taluka Baramati Dist. Pune within the limits of the Grampanchayat Jalochi and with in jurisdiction of the District and Sub-District Registrar of Assurances, Pune (belonging to 1) Mr. Shivaji Baburao Mane, 2) Mr. Laxman Baburao Mane through its proprietor Sudhir Vithal Pawar through its power of attorney holder Mrs. Kavita Sudhir Pawar through its power of attorney holder Mr. Prabhu Bhivaji Thorat. (borrower/guarantors/mortgagor) RYAZ AHMED QURESHI Authorized Officer Place : Baramati, Pune Date : 31st day of January 2025 Bombay Mercantile Co-op. Bank Ltd.

